

91, 11. *das Abfallen, Einfallen*: नासावभङ्ग सूत्र. 2, 261, 18.
 श्रवभर्जन (vom caus. von भर्ज् = 1. धञ्ज् mit श्रव) adj. *röstend* so v. a.
 zu *Nichte machend*: श्रविलडरितवृत्तिनवोवाव ° Buāg. P. 12, 6, 68.
 श्रवभास 2) Sāh. D. 96, 9. 116, 19.
 श्रवभासक lies *beleuchtend, erhellend* Vedāntas. (Allah.) No. 149. Da-
 von nom. abstr. °ल्व n. 26.
 श्रवभासन (von 2. भास् mit श्रव) n. 1) *das Erscheinen, Offenbarwerden*
 Sāh. D. 632. — 2) *das Beleuchten, Erhellen* Vedāntas. (Allah.) No. 110.
 श्रवभासनशिखिन् m. N. pr. eines Nāga Vjutr. 87.
 श्रवभृति (von भृत् mit श्रव) f. N. pr. einer Stadt Schol. zu Buāg. P.
 12, 1, 27. — Vgl. श्रावभृत्य.
 श्रवभृत्, °ल्वपन Buāg. P. 10, 75, 8. — Vgl. श्रावभृत्, श्रावभृत्य.
 श्रवभृत्सामन् n. N. eines Sāman Ind. St. 3, 204, a.
 श्रवभेदक adj. so v. a. श्रवभेदिन् von Kopfschmerz Pār. Gṛh. 3, 6.
 श्रवम 2) n. (sc. दिन), gew. pl. *der Unterschied zwischen einem Kāndra-*
 (= 29 Tage, 31 Ghaṭikā und 30 Pala) *und einem Sāvana-Monat* (= 30 Tage); insbes. *der zu 60 Ghaṭikā* (= 24 Stunden) *angewachsene Unter-*
schied, welcher bei der Ausgleichung abgezogen wird (daher auch *नयाक*
benannt), Siddhāntaṭīr. (Golādh.) 4, 12. Varāh. Brh. S. 2, Abs. 1. °रात्र dass.
 Utpala ebend. Vgl. श्रवमदिनतपयोः परिभाषा Verz. d. Oxf. H. 86, b, 2.
 श्रवमत्स्र Spr. 3366. 3933. द्विजानाम् MBh. 1, 1705. विप्राव° Buāg.
 P. 12, 6, 63. पश्चित्ताव° *der es unter seiner Würde hält sich um Andere*
zu bekümmern Spr. 3229.
 श्रवमत्तव्य M. 2, 226. MBh. 3, 4605. Spr. 4339.
 श्रवमन्यक (von मन् mit श्रव) adj. *verachtend, gering achtend, ver-*
schmähend: श्रवसः MBh. 3, 1176.
 श्रवमर्द fuge *Aufreibung* hinzu. श्रवमर्द *Verschleuderung von Geld*
 Spr. 649. सावमर्द वाक्यम् *eine Rede, die Einen unangenehm berührt* oder
eine widersetzliche Rede R. ed. Bomb. 3, 40, 11. Bez. einer best. Art von
 Eklipse Varāh. Brh. S. 3, 43. 48. — N. pr. einer Eule Karmās. 62, 6. 73.
 श्रवमर्दन 1) fuge *hart mitnehmend, aufreibend* hinzu. — 2) fuge *hartes*
Mitnehmen, Aufreiben hinzu. द्विषताम् MBh. 3, 12313. — Vgl. प्रकृत्वमर्दन.
 श्रवमर्दिन् fuge *hart mitnehmend, aufreibend, zerstörend* hinzu. पश्-
 चित्तावमर्दिन् MBh. 2, 1060.
 श्रवमर्श *Bedenken, Erwägung* Daṣar. 1, 22. 39.
 श्रवमर्शन n. dass. Prātāpar. 40, b.
 श्रवमान fuge *Schimpf, Schande* hinzu. MBh. 3, 226. Spr. 2414. 3366.
 Am Ende eines adj. comp. f. श्रा Karmās. 87, 32.
 श्रवमानन Daṣar. 1, 42.
 श्रवमानिन्, पश्य Spr. 4380.
 श्रवमान्य MBh. 1, 1467.
 श्रवमार्जन *das Abwischen, Wegkehren*: द्वितीतिकृष्टावमार्जन MBh. 3, 13373.
 श्रवमेहन (von 1. मिकृ mit श्रव) n. *das Bepissen* Buāg. P. 5, 5, 30.
 श्रवमोचन (von मुच् mit श्रव) n. *Wohnort* (= वसतिभूमि Schol.) Buāg.
 P. 10, 3, 20.
 श्रवमोटन (von मुट् mit श्रव) adj. f. ई *Reissen verunsuchend*; s. u. खल्व 2).
 श्रवयवशस् (von श्रवयव) adv. *gliedweise*: कृत्तनम् Buāg. P. 3, 30, 28.
 10. 6. 33.

श्रवयविन् Buāg. P. 11, 22, 21. 12, 4, 25. 26.
 श्रवयस = श्रावयस P. 5, 4, 36. Vārtt. 7.
 श्रवर 1) a) विशेषं नाधिगच्छामि निर्धनस्यावस्य च *zwischen einem*
Armen und einem niedrig Stehenden Spr. 4490. श्रावेत्तावरा वृत्तिः क-
 वयः *führten das erbärmlichste Leben* Rāśa-Tar. 3, 203. — b) द्वाद्श्राव-
 रान्द्वादश परान्पुनात्पुभयतः *spätere* so v. a. *die noch geboren werden*
sollen Acv. Gṛh. 1, 6, 1. figg. P. 3, 4, 20. श्रवरे मकारान् nach unserer
 Anschauung *die dem m vorangehenden* (Laute) ṚV. Prāt. 6, 7. 11. 26.
 12, 1. 13, 16. 14, 20. 18, 22. *vorangehend* (Gegens. पश्) auch Çat. Br. 4.
 1, 4, 23. 12, 2, 3. 6. 14, 1, 3, 26. — 4) n. *Nachgeburt*: श्रवरावपतन *das Ab-*
gehen der Nachgeburt Pār. Gṛh. 1, 16.
 श्रवरत्न 2) कन्या Buāg. P. 10, 3, 29. m. *ein jüngerer Bruder* Rāśa-Tar.
 3, 26. mit ablat. MBh. 4, 1012. f. *eine jüngere Schwester* Buāg. P. 10, 4, 6.
 श्रवरपरम् TBu. 1, 7, 10, 5.
 श्रवरशिला zu streichen.
 श्रवरशैल (श्र + शैल) vgl. u. पूर्वशैल.
 श्रवरस्पर् vgl. VS. Prāt. 3, 50.
 श्रवरार्थ 2) द्वावार्थौ रथौ *mindestens zwei Wagen* Lāṭ. 3. 10. 2.
 Çākh. Br. 23, 15.
 2. श्रवरोध 3) °सुन्दरी MBh. 1, 1812. Rāśa-Tar. 3. 357. pl. Buāg. P.
 10, 71, 13.
 2. श्रवरोधन 3) pl. *die Frauen im Gynaecium* Spr. 4077.
 श्रवरोपण (vom caus. von रुक् mit श्रव, n. *das Pflanzen*): वृत्ताणाम्
 MBh. 13, 2991.
 श्रवरोह 1) = श्रवकर्ष *ein absteigendes Verhältniss, Abnahme* Sāh. D.
 249, 19. — 3) Pār. Gṛh. 1, 14. = लतीद्रम *Schlingpflanze* Halā. 2, 29.
 — Vgl. ड्रवरोह, मकवरोह.
 श्रवरोहण adj. (f. ई) *herabsteigend* Mārk. P. 10, 90. 95. n. *das Herab-*
steigen: पाण्डुना गन्धमादनात् MBh. 1, 462. *der Ort, an dem man ab-*
steigt, Buāg. P. 10, 18, 25.
 1. श्रवर्ण 1) *Vorwurf, Tadel*: °मुखरा गिरः Rāśa-Tar. 6, 144. °वाद
 Halā. 1, 148. °कारक Vāutr. 198. — 2) *der Lant* श्र oder श्रा AV. Prāt.
 3, 44. 4, 56.
 2. श्रवर्ण, रतावर्णावर्णौ (du. von रतावर्णा und von श्रवर्ण) von Nara
 und Nārājaṇa (nach dem Schol.) *farblos* MBh. 3, 8384.
 श्रवर्ति Z. 2 lies गमिष्ठाङ्गविप्रासः.
 श्रवर्थ lies n. st. m. und fuge MBh. 2, 1298 hinzu.
 श्रवर्षक TS. 6, 5, 6, 5.
 श्रवलगित (von लग् mit श्रव) n. in der Dramatik *ein Hors d'oeuvre*
im Prolog Sāh. D. 293. 288. 321.
 श्रवलग 2) Spr. 3328. Çiç. 9, 49.
 श्रवलतिका 1. श्रव + ल° f. Uśāyā. zu Unādis. 3, 117.
 श्रवलम्ब 3) adj. (f. श्रा) *herabhängend*: मालया — कण्ठदेशे श्रवलम्बया
 R. 7, 23, 5, 12. मालाम् — गुल्फदेशे श्रवलम्बाम् *herabhängend bis zu* MBh.
 13, 982. Hierher auch das u. 1) stehende Beispiel Megh. 71. — Vgl.
 निर्वलम्ब.
 श्रवलम्बन, स्वकाराव° Çiç. 9, 82. श्रवणवस्त्रनवलम्बनेन चित्तवृत्तेर-
 न्यावलम्बनं वित्तेयः *das Stehalten —, Sichheften an, das Gerichtetsein*